

मुंबई विद्यापीठ



दूरध्वनी नं:-०२२-२२८७३६९६
वेबसाईट :- www.nssmu.org.in
राष्ट्रीय सेवा योजना विभाग,
विद्यापीठ विद्यार्थी भवन,
२ रा मजला, 'बी' रोड,
चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०.

पत्र क्र.रासेयो/ २११ / २०१६-१७
दिनांक : १८ ऑगस्ट, २०१६

प्रति,

प्राचार्य,

मा. महोदय/महोदया,

संदर्भ : क्र.नासप्रमं/एनएसएस-प्रशिक्षण/२०१६/५१०, दिनांक ०२ ऑगस्ट, २०१६.

विषय : एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण प्रशिक्षण देण्याबाबत...

Attention NSS Programme Officer

मा. महोदय/महोदया,

उपरोक्त संदर्भानुसार प्राप्त पत्र सोबत जोडले आहे. ज्या महाविद्यालयांना राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नागरी संरक्षण प्रशिक्षण द्यावयाचे असेल त्यांनी नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, क्रॉस मैदान, धोबीतलाव, मुंबई - ४०० ०२० यांच्याशी संपर्क करावा.

संपर्कासाठी दूरध्वनी :

श्री. नाटेकर - कार्यालय क्रमांक - ०२२-२२०५८९१२ मो.क्र. - ९८६९३६५५३६

कृपया इच्छूक महाविद्यालयांनी वरील क्रमांकावर संपर्क करून पुढील कार्यवाही करावी.

आपला विश्वासू

प्रा. बाबासाहेब स. बिडवे
कार्यक्रम समन्वयक, रा.से.यो. विभाग

महाराष्ट्र शासन

द. क्र. ०२२-२२०५८९१२

क्र. नासप्रमं/एनएसएस-प्रशिक्षण/२०१६/ ५१०
नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय,
क्रॉस मैदान, धोबीतलाव, मुंबई - ४०० ०२०.

दिनांक : - 2 AUG 2016

प्रति,

कार्यक्रम समन्वयक,
राष्ट्रीय सेवा योजना,
मुंबई विद्यापीठ, बी रोड,
क्लब हाऊस, सिडनॅम कॉलेजजवळ,
चर्चगेट, मुंबई.

विषय : एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण प्रशिक्षण देण्याबाबत.

संदर्भ : १) मा. संचालक, नागरी संरक्षण यांच्या दालनात झालेली दि.१४/६/२०१६ ची बैठक
२) समादेशक व व.प्र.अ.(प्रशिक्षण) यांचेसोबत दि.२६/७/२०१६ रोजी झालेली चर्चा

उपरोक्त संदर्भिय विषयानुसार कळविण्यात येते की, मा. संचालक, नागरी संरक्षण यांच्या दालनात दिनांक १४/६/२०१६ रोजी झालेल्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनेबाबत जनजागृती करण्यासाठी एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण विषयक प्रशिक्षण देण्याचे ठरले. त्यानुषंगाने ५० विद्यार्थ्यांची बॅच प्रत्येक आठवडयाला घेण्याचे ठरले होते. परंतु, नावे प्राप्त न झाल्याने प्रशिक्षण सुरु करता आले नाही. याबाबत आपणाशी दि.२६/७/२०१६ रोजी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने एन.एस.एस विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण विषयक प्रशिक्षण देण्यासाठी आपणाकडून विद्यार्थ्यांची खालील नमुन्यात यादी पाठविण्यात यावीत.

अ. क्र.	नांव	जन्मदिनांक	शिक्षण	एन. एस. एस. नोंदणी क्रमांक	राहण्याचा संपूर्ण पत्ता	मोबाईल क्रमांक

contact NO
Shri Natekar
9869365536
022 22058912

२. प्रशिक्षणाकरिता आवश्यक सूचना खालीलप्रमाणे आहेत.

- (१) सदर प्रशिक्षण समादेशक, नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, क्रॉस मैदान, बॉम्बे हॉस्पिटलजवळ, धोबीतलाव, मुंबई - ४०० ०२० या ठिकाणी सकाळी १०.०० ते १७.३० या वेळेत असेल.
- (२) सदर पाठ्यक्रम ३ दिवसांचा असून त्याचे वेळापत्रक माहितीसाठी सोबत जोडले आहे.
- (३) सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अखेरच्या दिवशी लेखी परिक्षा घेण्यात येईल.

University N. S. S. Unit
Received : by hand
Date : 2/8/16
Inward No. 222
File Name/No. _____

All programme Officers,
contact for civil defence
training to concern authority
Read the letter. Adress

२/...

: २ :

(४) लेखी परिक्षेत ७५% गुण व नागरी संरक्षण दलाच्या दिनांक १३-०५-२०१६ च्या परिपत्रकातील सहपत्राप्रमाणे १६०० मीटर धावणे व गोळा फेक यामध्ये ४०% गुण या अटीची पूर्तता करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यासच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळेल. दिनांक १३-०५-२०१६ च्या परिपत्रकाचा सहपत्रे सोबत जोडली आहेत.

(५) प्रशिक्षणार्थ्याला कोणताही प्रशिक्षण भत्ता अदा केला जाणार नाही. प्रशिक्षणार्थ्याने स्वखर्चाने प्रशिक्षणासाठी यावयाचे आहे.

मा. उपसंचालक, नागरी संरक्षण यांचे आदेशानुसार

वि. ग. नातेकर

(वि. ग. नातेकर)

सहपत्र : वरीलप्रमाणे

समादेशक व वरिष्ठ प्रशासिक अधिकारी (प्रशिक्षण),
नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई.

नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई
दिनांक : १३/०५/२०१६
आचार्य

(परिपत्रक क्र.नासंसं/कार्या-२(१)/स्व.सेवक/२०१६/७९९ दि. ३३/५/१६ चे सोबत)

(परिशिष्ट - ब)

धावण्याकरिता खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील.

धावणे (पुरुष)

१६०० मीटर धावणे	२० गुण
४ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	२०
४ मिनिटे ५० सेकंदापेक्षा जास्त ते ५ मिनिटे १० सेकंद	१८
५ मिनिटे १० सेकंदापेक्षा जास्त ते ५ मिनिटे ३० सेकंद	१६
५ मिनिटे ३० सेकंदापेक्षा जास्त ते ५ मिनिटे ५० सेकंद	१४
५ मिनिटे ५० सेकंदापेक्षा जास्त ते ६ मिनिटे १० सेकंद	१२
६ मिनिटे १० सेकंदापेक्षा जास्त ते ६ मिनिटे ३० सेकंद	१०
६ मिनिटे ३० सेकंदापेक्षा जास्त ते ६ मिनिटे ५० सेकंद	०६
६ मिनिटे ५० सेकंदापेक्षा जास्त ते ७ मिनिटे १० सेकंद	०२
७ मिनिटे १० सेकंदापेक्षा जास्त	००

धावणे (महिला)

८०० मीटर धावणे	२५ गुण
२ मिनिटे ४० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	२५
२ मिनिटे ४० सेकंदापेक्षा जास्त ते २ मिनिटे ५० सेकंद	२२
२ मिनिटे ५० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मिनिटे ०० सेकंद	१८
३ मिनिटे ०० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मिनिटे १० सेकंद	१४
३ मिनिटे १० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मिनिटे २० सेकंद	१०
३ मिनिटे २० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मिनिटे ३० सेकंद	०६
३ मिनिटे ३० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मिनिटे ४० सेकंद	०४
३ मिनिटे ४० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मिनिटे ५० सेकंद	०२
३ मिनिटे ५० सेकंदापेक्षा जास्त	००

टिप:- धावण्याकरिता उत्तीर्ण होण्यासाठी किमान ७०% गुण मिळणे आवश्यक

(परिपत्रक क्र.नासं/कार्या-२(१)/स्व.सेवक/२०१६/१७ वृ. दि. १३/१२/१६ चे सोबत)

(परिशिष्ट - अ)

गोळाफेकीसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील.

गोळाफेक (पुरुष)

गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये)

गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये	गुण
८.५० मीटर किंवा जास्त	१०
७.९० मीटर ते ८.५० मीटरपेक्षा कमी	९
७.३० मीटर ते ७.९० मीटरपेक्षा कमी	८
६.७० मीटर ते ७.३० मीटरपेक्षा कमी	७
६.१० मीटर ते ६.७० मीटरपेक्षा कमी	६
५.५० मीटर ते ६.१० मीटरपेक्षा कमी	५
४.९० मीटर ते ५.५० मीटरपेक्षा कमी	४
४.३० मीटर ते ४.९० मीटरपेक्षा कमी	३
३.७० मीटर ते ४.३० मीटरपेक्षा कमी	२
३.१० मीटर ते ३.७० मीटर पेक्षा कमी	१
३.१० मीटरपेक्षा कमी	०

गोळाफेक (महिला)

गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये)

गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये	गुण
६.०० मीटर व त्यापेक्षा जास्त	१०
५.५० मीटर व त्यापेक्षा जास्त - ६.०० मीटरपेक्षा कमी	८
५.०० मीटर व त्यापेक्षा जास्त - ५.५० मीटरपेक्षा कमी	६
४.५० मीटर व त्यापेक्षा जास्त - ५.०० मीटरपेक्षा कमी	४
४.०० मीटर व त्यापेक्षा जास्त - ४.५० मीटरपेक्षा कमी	२
आणि ४.०० मीटरपेक्षा कमी	०

टिप : १) पुरुष उमेदवारास ७.२६० किलोग्रॅम वजनाचा गोळा फेकावा लागेल.

२) महिला उमेदवारास ४.०० किलोग्रॅम वजनाचा गोळा फेकावा लागेल.

३) यासाठी उमेदवाराला ३ वेळा संधी देण्यात येईल व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरण्यात येईल.

टिप:- गोळाफेक महत्त्वाचे अतिरिक्त होण्यासाठी किमान ३०% गुण मिळणे आवश्यक.

महाराष्ट्र शासन

नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई

वेळापत्रक

पाठ्यक्रमाचे नांव :- नागरी संरक्षण व आपत्ती व्यवस्थापन

कालावधी : 1-9-2016 ते 3-9-2016

वार व दिनांक	वेळ	विषय	व्या/ प्रा/ स
गुरुवार 1/9/2016	09.45 ते 10.00	नोदणी	-
	10.00 ते 11.00	आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्तीचे प्रकार व भारतावर होणारे परिणाम	व्या
	11.00 ते 12.00	प्रथमोपचार तत्वे	व्या
	12.00 ते 13.00	त्रिकोणी बँडेज	प्रा/ स
	13.00 ते 13.45	भोजन	-
	13.45 ते 15.00	दोरीचे प्रकार व गाठी	प्रा/ स
	15.00 ते 15.15	चहापान	-
	15.15 ते 17.30	रासायनिक, जैविक, आण्विक शस्त्रांचे परिणाम व उपाययोजना	व्या
शुक्रवार 2/9/2016	10.00 ते 11.00	विमोचन सेवा संघटना कार्य, कर्तव्य व विमोचनाच्या पायऱ्या	व्या
	11.00 ते 12.00	आपत्ती व्यवस्थापन कार्यपध्दती	व्या
	12.00 ते 13.00	स्ट्रेचर व बनावटी स्ट्रेचर	प्रा/ स
	13.00 ते 13.45	भोजन	-
	13.45 ते 15.00	लॅशिंग	प्रा/ स
	15.00 ते 15.15	चहापान	-
	15.15 ते 17.30	विविध आपत्तीचा अभ्यास व त्यावर चर्चासत्र	व्या/स
शनिवार 3/9/16	10.00 ते 11.00	आगीची तत्वे	व्या
	11.00 ते 12.00	रासायनिक अग्निशामके प्रकार, रचना व उपयोग	व्या
	12.00 ते 13.00	आणिबाणीच्या उचल पध्दती - धुराची खोली, दोर, गाठी व शिडी, इत्यादीच्या सहाय्याने	प्रा/स
	13.00 ते 13.45	भोजन	-
	13.45 ते 15.00	आणिबाणीच्या उचल पध्दती	प्रा/ स
	15.00 ते 15.15	चहापान	-
	15.15 ते 16.00	रासायनिक अग्निशामकाचा वापर	प्रा/स
	16.00 ते 16.45	लेखी परीक्षा	-
	16.45 ते 17.00	प्रशिक्षणाबाबतचे अभिप्राय	-
	17.00 ते 17.30	समारोप	-

टीप :- व्या - व्याख्यान
प्रा - प्रात्यक्षिक
स - सराव